

देशावकाशिक n. und °व्रत n. Bez. eines best. Vrata bei den Gāina
HEM. JOGAÇ. 3, 83, 115.

देश्य (von 1. दिष्) adj. richtig aufzufassen PAT. a. a. O. 5, 59, a.

देह 1) so v. a. Person Spr. (II) 3763.

दैन्य, दैन्यं कर sich erniedrigen Spr. (II) 4840.

देवदत्ति m. patron. von देवदत्त PAT. a. a. O. 4, 58, a.

देवयातव ebend. 4, 71, a. °क also die richtige Form.

देवधर letzte Zeile, die Stelle MBh. 12, 2733 eine Zeile höher vor
subst. zu stellen.

देर्मूल Spr. (II) 7199.

दोषमय (von 1. दोष) adj. aus Fehlern bestehend: तिमिर Spr. (II) 399.

दोषिन् mit Fehlern behaftet Spr. (II) 122.

दोम् 1) RV. 5, 61, 5.

दोक्त (Nachträge), so zu lesen st. दक्ते.

दोक्त 2) unsere Hdschr. 10, 55 दोक्तदिन् m.

दोक्तदय zu streichen, da दोक्तद gemeint ist; vgl. P. 6, 3, 50 und VĀ-
MANA 5, 2, 84.

1. द्युत् mit अभिवि, die Stelle gehört zu 3. द्युत् mit der Bed. erbrechen.

द्युतालय (द्युत् + आ°) m. Spielhaus TRIK. 3, 3, 291.

द्योकार, द्यो: तुल्यान्विचित्रप्रासादादीन्कुर्वन्ति ते द्योकाराः शिल्पिनः ।
व्याकारेति पाठात्तरे स्पष्टे ऽर्थः NILAK.

2. द्योतन (von 3. द्युत् in द्योतन.

द्योत्मन् (von 1. द्युत्) s. सु°.

द्योद्गुम m. Himmelsbaum, = कल्पद्रुम NAISH. 5, 11.

द्योक्वामि m. künstliches patron. PAT. a. a. O. 1, 265, b.

द्रप्स auch Banner (im Zend drafsha) und द्रप्सिन् ein Banner tra-
gend; s. u. सत्सन्.

द्रव (Nachträge) 2) d) BHAR. NĀTJAÇ. 19, 90.

द्रविणम् vgl. वाञ्, सु°.

1. द्रवि mit अभिप्र gehört zu 1. दर; s. oben.

द्रविड 2) a) sg. Bez. des Landes Spr. (II) 7563.

द्रविन् in Fluss gerathend: लघु° SARVADARÇANAS. 99, 18.

1. द्रु, द्रुत n. Bez. einer best. fehlerhaften Aussprache der Vocale PAT.
a. a. O. 1, 20, a.

— समव Gop. Br. 1, 1, 7.

— विप्र letzte Zeile, lies 1, 55, 22.

2. द्रुक, निद्रा°, nom. °द्रुग् st. °ध्रुग् einer Alliteration wegen VĀMANA
5, 2, 88.

द्रोण 10) N. pr. eines Tirtha PAT. a. a. O. 2, 366, b.

द्रोणपुष्पी Phlomis zeylanica Roxb. RĪĀAN. 5, 138.

द्रोणिका 1) KATHĀS. 3, 33 (fälschlich द्रौ°).

द्रोणिका KATHĀS. 3, 33 fehlerhaft für द्रौ°.

द्रोवय (von द्रुवय) adj.: मान PAT. a. a. O. 4, 86, a.

द्वादशोष m. ein Zwölftel SŪRAS. 6, 13.

द्वादशाखा, lies Thürpfosten.

द्वित, KERN's Deutung in Z. d. d. m. G. 23, 223. fgg. von jeher, je immer
kommt der Bed. sehr nahe, ist aber nicht überall durchführbar. Wir
werden dadurch auf folgende Fassung geführt: sofort; fortan, fernherhin;

mit यद् sobald als, seit. Z. B. RV. 1, 37, 9 sobald die Kraft da ist (fliegen
die Vögel von der Mutter aus d. h. aus dem Nest). 127, 7. Vgl. auch
Fälle, wo es zu यद् im Nachsatz steht, wie 6, 17, 9. 8, 1, 28. 10, 49, 2.

द्विदल (?) HEH. JOGAÇ. 3, 7.

द्विर्मूर्धन् 2) AV. 8, 10, 22.

द्विरथ und °रथ्य adj. PAT. a. a. O. 4, 91, b.

द्विर्भाव m. doppeltes Wesen so v. a. List und Verstellung Spr. (II) 1878, v. l.

द्विवाचिन् adj. Zwei bezeichnend, ein Suffix des Duals KĀTANTRA 2, 3, 7.

द्वित्रयीय s. u. त्रया.

1. द्विष् mit वि caus. Jmdes (acc.) Ekel erregen Spr. (II) 838.

द्विष Z. 2 lies द्विषल n. st. द्विषता f.

द्विस्थूण m. (sc. द्वाड) Bez. einer best. Truppenaufstellung KĀM. NI-
TIS. 19, 46.

द्वीप RV. 8, 20, 4.

द्वीय zu streichen.

द्वीरावतीक adj. zwei Irāvati (Flüsse dieses Namens) besitzend: देश
PAT. a. a. O. 1, 262, b.

द्वैरात्रिक adj. zweitägig ebend. 7, 113, a.

द्वैत्वायन ein Zeitraum von zwei Jahren P. 5, 1, 130, Schol. — Vgl. त्रैत्वायण.

द्व्यङ्ग MBh. 9, 1388 fehlerhaft für त्र्यङ्ग, व्यङ्ग ed. Bomb.

धत्तु (von 1. दक्) adj. brennend RV. 10, 115, 4. दत्तु 2, 4, 4; vgl. RV.
PRĀT. 4, 41.

धडि, wohl धडिर्ध als Name zu fassen; vgl. केडिर्ध.

धनकपीवत् s. u. वनकपीवत्.

धनकर m. eine Art Granthiparna BHĀVAPR. im ÇKDR. u. रोचक.

धन्य 1) Z. 6. fg. besser wohl hundred werth.

धम्, धमात् adj. und n. Bez. einer best. fehlerhaften Aussprache der
Vocale PAT. a. a. O. 1, 20, a.

— अय anfachen so v. a. in Thätigkeit versetzen, reizen: मेदेो मांसं
मलं जत्तार्वधमति (= विलिखति Comm.) सीधुः KĀRAKA 1, 27.

— वि caus. löschen: कृताशं विध्मापयितुम् HEH. JOGAÇ. 2, 81. — Vgl.
विध्मापन.

धर 22) a) धियस्व, धधियत TS. 2, 6, 3. PAÑĀV. Br. 2, 10, 6. Hierher
zieht AUFRICHT (Z. d. d. m. G. 25, 232) auch RV. 1, 37, 7, indem er न
st. नि vermuthet. Zu unserer Auffassung vgl. 8, 6, 4.

— आ, partic. आधृत enthalten in (loc.) PAT. a. a. O. 2, 380, b. 5, 45, b.

— नि 4) vgl. oben u. simpl.

— परि stützen: (साम्) स्वबाहुभिः परिधार्य MBh. 5, 7229 nach der
Lesart der ed. Bomb.

— प्र 4) आशंसा नाम प्रधारितो ऽर्थः PAT. a. a. O. 3, 94, b. 95, a.

— संप्र 3) Spr. (II) 2847.

धरणीध VĀMANA 5, 2, 36.

धर्मकर्मन् Spr. (II) 1025.

धर्मसन्मन् adj. von Dharma erzeugt; m. ein N. Jadhishthira's
RĀHAVAP. 1, 21.

धर्मयुद्ध n. = धर्मसंग्र Spr. (II) 3352.

धर्मसंग्र m. ein auf redliche Weise —, mit redlichen Waffen geführ-
ter Kampf: अ° (dieses anzunehmen) adj. MBh. 12, 3549.